

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील तांत्रिक संवर्गातील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांची वयाच्या ५० वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षांच्या सेवा कालावधी पुढे सेवेत राहाण्याची पात्रापात्रता अजमाविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग,

शासन निर्णय क्र.नियुक्ती-१११६/११२/प्र.क्र.१७/नवि-२७,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

चौथा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ०३ मार्च, २०१६.

- वाचा :-** १. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.एसआरसी-१०८५/१०२९/४३/१५, दि.१२ मे, १९८६.
२. सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.विपुस-१०९२/प्र.क्र.२०/९२/१५, दि.१८ ऑक्टोबर, १९९३.
३. नगर विकास विभाग, शासन परिपत्रक क्र.टिपीव्ही-१५१४/५१०/प्र.क्र.८८/नवि-२७, दि.०२ जुलै, २०१४.
- ४.संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.आस्था/५०-५५/पुनर्विलोकन/प्रशा-१/४, दि.२२.०१.२०१६.

**प्रस्तावना :-**

नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक संवर्गातील गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांची वयाच्या ५०/५५ वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षांच्या सेवा कालावधी पुढे सेवेत राहाण्याची पात्रापात्रता अजमाविण्यासाठी नगर विकास विभागाच्या **संदर्भ-३** येथील शासन परिपत्रकान्वये मा. प्रधान सचिव (नवि-१) यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे.

०२. संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांच्या **संदर्भ-४** येथील दि.२२.०१.२०१६ च्या पत्रान्वये त्यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक संवर्गातील सह संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील ०१ अधिकारी, उप संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील १ अधिकारी, सहाय्यक संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील २ अधिकारी व नगर रचनाकार (गट-अ) संवर्गातील २४ अधिकारी असे एकूण २८ अधिकाऱ्यांना वयाच्या ५०/५५ वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षांच्या सेवा कालावधी पुढे सेवेत राहाण्याची पात्रापात्रता अजमाविण्यासाठी विहित **“विवरणपत्र-अ”** व **“जोडपत्र-अ”** मध्ये आवश्यक त्या माहितीसह प्रस्ताव विभागीय पुनर्विलोकन समितीच्या पुनर्विलोकन व मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

०३. मा. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय पुनर्विलोकन समितीने दि.०४ फेब्रुवारी, २०१६ रोजीच्या बैठकीमध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या **संदर्भ-२** येथील परिपत्रकातील निकषांनुसार सह संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील ०१ अधिकारी, उप संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील १ अधिकारी, सहाय्यक संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील २ अधिकारी

व नगर रचनाकार (गट-अ) संवर्गातील २४ अधिकारी असे एकूण २८ अधिकाऱ्यांच्या “विवरणपत्र-अ” व “जोडपत्र-अ” मधील माहितीच्या आधारे पुनर्विलोकन करुन जे अधिकारी शासन सेवेत पुढे ठेवण्यास शिफारस केली आहे. विभागीय पुनर्विलोकन समितीच्या दि.०४.०२.२०१६ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेत :-

**शासन निर्णय :-**

मा. प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दि.०४.०२.२०१६ रोजी झालेल्या विभागीय पुनर्विलोकन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात येत आहे.

०२. विभागीय पुनर्विलोकन समितीच्या दि.०४.०२.२०१६ रोजीच्या निर्णयानुसार सोबतच्या “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार सह संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील ०१ अधिकारी, उप संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील १ अधिकारी, सहाय्यक संचालक, नगर रचना (गट-अ) संवर्गातील २ अधिकारी व नगर रचनाकार (गट-अ) संवर्गातील २४ अधिकारी असे एकूण २८ अधिकाऱ्यांना त्यांच्या वयाच्या ५० वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षांच्या सेवा कालावधी पुढे शासन सेवेत राहाण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१६०३०३१५२२५२१९२५ आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(श्रीराम यादव)

महाराष्ट्र शासनाचे उप सचिव.

सहपत्रे :- परिशिष्ट-अ.

प्रत :-

१. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई / महाराष्ट्र-२, नागपूर.
२. मा. मुख्य मंत्र्याचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११ ००१. (२-प्रती)
४. संचालक, नगर रचना व सह सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. प्रधान सचिव (नवि-१) यांचे स्वीय सहायक, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व संबंधित अधिकारी, श्री. .... यांना (संचालक, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत)
८. निवडनस्ती / नवि-२७.

\*\*\*\*\*

(नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.नियुक्ती-१११६/११२/प्र.क्र.१७/नवि-२७, दि.०३ मार्च, २०१६ चे सहपत्र)

परिशिष्ट-अ

(पात्र अधिकाऱ्यांची यादी)

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नांव	पदनाम	अ. क्र.	अधिकाऱ्याचे नांव	पदनाम
१	श्री. नो. र. शेंडे	सह संचालक, नगर रचना	२४	श्री. अ. पां. गुरगुळे	नगर रचनाकार
२	श्री. ह. ज. नाझीरकर	उप संचालक, नगर रचना	२५	श्री. भ. नि. शेंडगे	नगर रचनाकार
३	श्री. रा. द. लांडे	सहाय्यक संचालक, नगर रचना	२६	श्री. छ. ब. करडे	नगर रचनाकार
४	श्री. सु. ल. कमठाणे	सहाय्यक संचालक, नगर रचना	२७	श्री. आ. मो. चंदनशिव	नगर रचनाकार
५	श्री. हे. रा. ठाकूर	नगर रचनाकार	२८	श्री. बा. श्री. काकड	नगर रचनाकार
६	श्री. सं. व. बारई	नगर रचनाकार	टीप :- उपरोक्त अ.क्र.२४ ते २८ समोरील हे पाच अधिकारी सध्या निलंबित असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी / लाचलुचपत प्रकरणी न्यायालयीन कारवाई तसेच विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु / प्रस्तावित असल्याने त्यांच्या वयाच्या ५०/५५ वर्षांपलीकडे किंवा अर्हताकारी ३० वर्षांच्या सेवाकालावधी पुढे सेवेत राहण्यास त्यांच्या विरुद्ध सुर असलेल्या न्यायालयीन कारवाईच्या तसेच विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सेवेत पुढे सुरु राहण्यास पात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.		
७	श्री. चं. र. निकम	नगर रचनाकार			
८	श्री. प्र. ग. नाळे	नगर रचनाकार			
९	श्री. कै. पा. बागूल	नगर रचनाकार			
१०	श्री. शि. तु. शिताफ	नगर रचनाकार			
११	श्री. वि. ह. पेंडसे	नगर रचनाकार			
१२	श्री. सं. का. साळवी	नगर रचनाकार			
१३	श्री. चं. ल. सूर्यवंशी	नगर रचनाकार			
१४	श्री. सं. प्र. वराडे	नगर रचनाकार			
१५	श्री. दि. प्र. घेवारे	नगर रचनाकार			
१६	श्री. वि. पां. पाटील	नगर रचनाकार			
१७	श्री. अं. न. सोनकांबळे	नगर रचनाकार			
१८	श्री. नं. द. लोळगे	नगर रचनाकार			
१९	श्रीमती अ. रा. रंभाड	नगर रचनाकार			
२०	श्री. सु. ह. देशमुख	नगर रचनाकार			
२१	श्री. प्र. कि. दांदळे	नगर रचनाकार			
२२	श्री. मो. कृ. सुगडे	नगर रचनाकार			
२३	श्री. ना. अ. कुलकर्णी	नगर रचनाकार			

(श्रीराम यादव)

महाराष्ट्र शासनाचे उप सचिव.

\*\*\*\*\*